

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि यु.३/१९५/२०२३

दिनांक २५/०७/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. **23BI017047400** अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. हरेश आर. प्रिथीयानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ३७८ चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. मनिष दिपक प्रिथीयानी/दिपक रुपचंद प्रिथीयानी रा- साई बशाराम अपार्टमेंट, फ्लॅट नं. २०२, उल्हासनगर-२ यांनी दिनांक २४/०७/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३०००१२८५७) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. मनिष दिपक प्रिथीयानी/दिपक रुपचंद प्रिथीयानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. हरेश रुपचंद प्रिथीयानी (लिहुण देणार) श्री/श्रीम. मनिष दिपक प्रिथीयानी/दिपक रुपचंद प्रिथीयानी (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. १५/३७ दिनांक: ०३/०७/२०२३)
- ३) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. ३३८७ दिनांक: २१/०७/२०२३)
- ४) दिनांक २३/०७/२०२३ रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस

(मिनाक्षी जोशी)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. **23BI017047400** करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. मनिष दिपक प्रिथीयानी/दिपक रुपचंद प्रिथीयानी अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(सचिन जाधव)

कर निरीक्षक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	135405
Date.	27/07/2023
Sign.	

कर निरीक्षक यांच्या अहवालानुसार प्रस्तावित

(मनोज गोखले)

उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)

कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-3/195/2023
Token No. 41202300012857

Date- 27/07/2023
Sr. No. 23/2516

To,
SHRI. MANISH DEEPAK PRITHIANI
SHRI. DEEPAK RUPCHAND PRITHIANI
Sai Basharam APTS. Flat No. 202
Ulhasnagar-2

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
Bearing Sr. No. 23/2516 Of Mpl Assessments Register
Ref:- Your Notice Dated: 24/07/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Haresh R. Prithiani** Under Ward No. 23 Property No. 23BI017047400 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 3387	Dt: 21/07/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Town Darshan	No: -----	Dt: 23/07/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: 15/37	Dt: 03/07/2023

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-respresentation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

